

ज्येष्ठ कवी वि.वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज  
यांचा दिनांक २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस,  
"मराठी भाषा गौरव दिन" म्हणून साजरा  
करणेबाबत.

## महाराष्ट्र शासन

मराठी भाषा विभाग,

शासन निर्णय क्रमांक : मभादि-१०१२/प्र.क्र.८८/२०१२/भाषा-३,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक : २१ जानेवारी, २०१३

- वाचा:-**
- १) शालेय शिक्षण विभाग, शासन परिपत्रक क्र.संकीर्ण २०११/(५८/११)/समन्वय कक्ष,  
दिनांक २३ फेब्रुवारी, २०११,
  - २) गामविकास व जलसंधारण विभाग, शासन परिपत्रक क्र. संकीर्ण-२०११/प्र.क्र.२३/समन्वय कक्ष,  
दिनांक २५ फेब्रुवारी, २०११,
  - ३) या विभागाचे अर्धशासकीय पत्र क्र.मभादि-१०११/प्र.क्र.१०२/२०११/भाषा-३  
दिनांक १५ फेब्रुवारी, २०१२.

### प्रस्तावना :-

श्री.वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. आपल्या मातृभाषेबद्दल गौरव म्हणून आणि त्यांच्या स्मृतीला अभिवादन म्हणून श्री.वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन दिनांक २७ फेब्रुवारी हा दिवस "मराठी भाषा गौरव दिन" म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

### शासन निर्णय :-

कवी कुसुमाग्रजांचे कार्य व मराठी भाषेकरीता त्यांनी दिलेले योगदान विचारात घेता दिनांक २७ फेब्रुवारी, हा त्यांचा जन्मदिवस "मराठी भाषा गौरव दिन " म्हणून साजरा करण्यात यावा असा निर्णय शासनाने घेतला आहे. राज्यातील सर्व मंत्रालयीन विभाग, विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख यांनी सदर दिवशी मराठी भाषा व साहित्य वृद्धीगत होण्यासाठी पूरक असे खालील विविध उपक्रम आयोजित करून समारंभपूर्वक सोहळा साजरा करण्यास शासन मंजूरी देण्यात येत आहे.

- १) सकस साहित्याची, नव्या माहितीची, आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाची मराठीतील पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने राज्यभर ग्रंथप्रदर्शन / ग्रंथोत्सव / ग्रंथदिंडी आयोजित करणे.
- २) शाळा / महाविद्यालय / शासकीय व निमशासकीय कार्यालये / खाजगी संस्थांमध्ये विविध स्तरावर स्पर्धा आयोजित करणे.
- ३) मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शासनाच्या विविध उपक्रमांना प्रसिध्दी देणे.
- ४) आकाशवाणी व दूरदर्शनवरून सादर करण्यात येत असलेल्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या प्रायोजित कार्यक्रमांमध्ये मान्यवरांच्या मुलाखती, परिसंवाद आयोजित करणे.

कृ.मा.प.


५) राज्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमधून मराठी भाषा साहित्य आणि संस्कृती विषयक स्पर्धा (निबंध, वक्तृत्व इ.) आयोजित करणे.

२. सर्व मंत्रालयीन विभाग, विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपआपल्या विभागातील कार्यक्षेत्रातील संबंधितांचे सहकार्य घेऊन हा सोहळा पार पाडण्यासाठी सर्व अधिकारी / कर्मचारी यांना सहभागी करून घ्यावे.

३. सदर उपक्रमांकरिता होणारा खर्च, प्रत्येक वित्तीय वर्षात संबंधित लेखाशिर्षाखाली कार्यालयीन खर्चासाठी मंजूर होणा-या तरतूदीतून भागविण्यात यावा.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा संगणक संकेतांक क्र. २०१३०१११११४०१७५२३३ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावांने,



( ललिता शि. देठे )

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.राज्यपालांचे सचिव,
२. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,
३. मा.उप मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,
४. सर्व मा.मंत्री यांचे स्वीय सहायक,
५. सर्व मा.राज्यमंत्री यांचे स्वीय सहायक,
६. महालेखापाल, महाराष्ट्र - १ (लेखा परीक्षा), मुंबई,
७. महालेखापाल, महाराष्ट्र - २ (लेखा परीक्षा), नागपूर,
८. महालेखापाल, महाराष्ट्र - १, (लेखा व अनुज्ञेयता), मुंबई,
९. महालेखापाल, महाराष्ट्र - २, (लेखा व अनुज्ञेयता), नागपूर.
१०. अधिदान व लेखाधिकारी, मुंबई,
११. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,
१२. महालेखाकार (स्थानिक निकाय लेखापरीक्षा व लेखा) महाराष्ट्र, मुंबई,
१३. शासनाचे सर्व अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव,
१४. महासंचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मंत्रालय, मुंबई, (दूरदर्शन / आकाशवाणी / वृत्तपत्रे / भितीपत्रके या माध्यमातून विस्तृत प्रसिध्दी देण्यासाठी),
१५. सर्व मंत्रालयीन विभाग (त्यांच्या अधिपत्याखालील सर्व कार्यालयांना सूचना देण्याबाबत),
१६. सर्व विभागीय आयुक्त,
१७. सर्व जिल्हाधिकारी,
१८. सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,
१९. भाषा संचालक, भाषा संचालनालय, बांद्रा, मुंबई,
२०. अध्यक्ष / सचिव महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई,
२१. अध्यक्ष / सचिव, महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई,
२२. संचालक / प्रशासकीय अधिकारी, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई,
२३. मराठी भाषा विभाग / सर्व कार्यासने,
२४. निवड नस्ती (भाषा-३).